

RBI BANK OF INDIA

www.rbi.org.in

GOVERNMENT SECURITIES

have offered to sell 07 to 20 years
an aggregate amount of ₹ 14,500.00

Tenure (In Yrs)	Type of Auction
11	Yield based
10	Yield based
7	Yield based
10	Yield based
11	Yield based
10	Yield based
10	Yield based
8	Yield based
20	Yield based
10	Yield based
Reissue of 7.28% PUNJAB SDL 2029	Price based
Reissue of 6.97% PUNJAB SDL 2039	Price based
Reissue of 7.18% PUNJAB SDL 2034	Price based
Reissue of 8.00% RAJSTHAN SDL 2026	Price based
Re issue of 7.11% TAMIL NADU SDL 2029	Price based
8	Yield based
10	Yield based

Reserve Bank of India Core Banking
price format on August 06, 2019
Please refer to RBI press release dated
website (www.rbi.org.in).

"SMSs/Calls promising you money"

(F-110, AIR Arcade, Garden Street,
Nagar, Andheri (West), Mumbai 400053)
Place: Mumbai Date: 05.08.2019

www.nalcoindia.com
http://eprocure.gov.in
AGM (Mech), Contract Cell

STL SHYAM TELECOM LIMITED

CIN: L32202RJ1992PLC017750
Regd. Office: Shyam House, 3, Amrigheli Circle Velheli Nagar, Jaipur-302021,
Rajasthan, India Ph.: 91-141-5100343, Fax: 91-141-5100310
Website: www.shyamtelecom.com, Email: investors@shyamtelecom.com

Notice
Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, Notice be and is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 12th day of August, 2019, 04.00 PM at A-60, Naraina Industrial Area, Phase - I, New Delhi -110028, the Corporate Office of the Company inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2019. This information is also available on the Website of the Company at www.shyamtelecom.com and on the websites of the Stock Exchanges where Shares of the Company are listed at Bombay Stock Exchange Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com)

Place: New Delhi
Date: 02nd August, 2019

By the order of the Board
For SHYAM TELECOM LIMITED
Sd/-
SAURAV GOEL
COMPANY SECRETARY

SWARNASARITA GEMS LIMITED
CIN NO.: L36911MH1992PLC068283
Registered Office: Room No.5-10, 6th floor Dayamandir, 125/127,
Mumbadevi Road, Mumbai - 400003.
Tel No.: 022-43590000 Website: www.swarnsarita.com
Fax No.: 022-43590010 Email: info@swarnsarita.com

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 33/Regulation 29 of the SEBI (LODR) Regulations, 2015 that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14th August, 2019, at 01.00 PM at the Registered Office of the Company at Mumbai, inter alia, to consider and take on record the Standalone and Consolidated Un-Audited Financial Results of the Company for the First Quarter ended June 30, 2019.

This intimation is also available on Company's Website www.swarnsarita.com and also on BSE website www.bseindia.com.

Date: 03.08.2019
Place: Mumbai

By Order of the Board
For Swarnsarita Gems Ltd
Mahendra M. Chordia
Managing Director
DIN No.: 00175586

ZEN TECHNOLOGIES LIMITED

CIN: L72200TG1993PLC015939
B-42, Industrial Estate, Sananthnagar, Hyderabad, Telangana-500018

UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2019.

(Rs. In lacs Except for EPS)

	STANDALONE			CONSOLIDATED		
IN MILLION INDIAN RUPEES	QUARTER ENDED 30-06-2019 (Unaudited)	QUARTER ENDED 30-06-2018 (Unaudited)	YEAR ENDED 31-03-2019 Audited	QUARTER ENDED 30-06-2019 (Unaudited)	QUARTER ENDED 30-06-2018 (Unaudited)	YEAR ENDED 31-03-2019 Audited
Operations	4,878.72	609.15	9,222.06	4,892.22	609.15	9,222.06
the period (before Extraordinary items)	2,271.73	(377.63)	1,709.61	2,131.71	(462.20)	1,117.09
the period (before Extraordinary items)						

Working a fresh start in Mysore, A. Suresh Kumar has left his...
Kannathur Chinnai Prasad (Dadaji) with...
A. Suresh Kumar has left his...
Kannathur Chinnai Prasad (Dadaji) with...

Business Standard
Digital Edition

TOP STORIES

WOODY

POPULAR NOW

1. **Govt plans to set up...**
2. **Govt plans to set up...**
3. **Govt plans to set up...**
4. **Govt plans to set up...**
5. **Govt plans to set up...**

Get complimentary access to
The Wall Street Journal Online
with Business Standard Digital.

*Conditions apply

business-standard.com

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय
बृहन्मुंबई विभाग मुंबई
धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,
८३ डॉ. अनी बेझंट रोड, वरळी,
मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस
अर्ज क्रमांक: सध-१०/२५२८/२०१९
सार्वजनिक न्यासचे नाव BHANDUP ACADEMY
OF SPORTS & CULTURE ...बाबत.
JAMES NADAR ...अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज याबाबतची महाराष्ट्र सार्वजनिक विधेयस्थ व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यावर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत: रोख रु. १००००/-
(अक्षरी रूपये बहा हजारा केवळ)
ब) स्थावर मिळकत: निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्यास असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रशिक्षण झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०४/०७/२०१९ रोजी दिली.

सही/-
प्र अधीक्षक (न्याय),
शिकवा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
बृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय
बृहन्मुंबई विभाग मुंबई
धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,
८३ डॉ. अनी बेझंट रोड, वरळी,
मुंबई-४०००१८

सागर सोया प्रोडक्ट्स लिमिटेड
CIN:L15141MH1982PLC267176
नोंदणीकृत कार्यालय: ३२, व्यापार भवन, ४९,
पी.डी.मेल रोड, मुंबई, महाराष्ट्र-४००००९
दूर.००९१-९६९९९७८८४, ००९१-८०८०४८८८४
वेबसाईट: compliance.ssp@gmail.com
ई-मेल: www.sagarsoyaproducts.com

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अंश) डिस्कलोजर
रिग्युलेशन २०१५ च्या नियम ४७ सहविता
नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून,
२०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिशिष्ट वित्तीय
निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या
नोंदणीकृत कार्यालयात मुंबई, दि. १३ ऑगस्ट, २०१९
रुपनीच्या संचालक ०४/०८/२०१९ ही सभा होणार आहे.
सूचना वेळीची प्रतीक्षा जेथे सूचित आहे त्या मुंबई
स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) www.bseindia.com
वेबसाईटवर आणि कंपनीच्या
www.sagarsoyaproducts.com वेबसाईटवर उपलब्ध
आहे

मंडळाच्या आदेशान्वये
सागर सोया प्रोडक्ट्स लिमिटेडकरिता
सही/-
अरुण कुमार शर्मा
संचालक
ठिकाण: मुंबई
दिनांक: ०३.०८.२०१९ डीआयएन.००३६९४६९

जाहिर नोटीस

सदर नोटीसद्वारे जाहिर निमंत्रण
करण्यात येते की, जैन शिवम को. ऑप.
हो. लि. आपणास कळविण्यात येत आहे
की, कै. धीरुभाई विठ्ठलभाई राठोड, रा.
वि. जैन शिवम को. ऑ. हो. सो. लि. रुम
नं. ६, जिवदया लेन, घाटकोपर प. मुंबई
४०० ०८६. हे दिनांक ११/०३/२००७

रोजी कैलासवासी झाले परंतु सदर
सोसायटीचे सभासदा मधली त्यांचे शेअर्स
सर्टीफिकेट मध्ये मालमत्तेचे वारसदार

म्हणून कोणचीही नांव आढळून आले नाही.
तरी, सदर नोटीस जाहिर झाल्यानंतर या
पत्त्यावरील सोसायटीच्या सभासदांना १४
दिवसांच्या आत आपल्या कायदेशीर ठेस

पुराव्यासहीत, कागदपत्रांसहित,
ओळखपत्रासहीत ओळख पटविण्यासाठी
संपर्क साधावा जेणेकरून सोसायटीला

त्यावर पुढील अन्य बाबी कायदेशीर रित्या
करणे सोपे जाईल. व कै. श्री. धीरुभाई
विठ्ठलभाई राठोड, यांची मालमत्ता ओळख
पटवून देणा-या व्यक्तीच्या नावे मालमत्ता
रुम नं. ६, जिवदया लेन, घाटकोपर प.

मुंबई - ४०००८६. ही करणे सोपे जाईल.
स्थळ: मुंबई दिनांक: ०५.०८.२०१९

जैन शिवम को. ऑप. हो. लि.
सही
सेक्रेटरी

PUBLIC NOTICE

Shri Harilal Karsandas Moridhara, a First
Joint Member of the Matru Ashish
Shantinagar CHS Ltd., having address at
A15-204, Matru Ashish Shantinagar CHS
Ltd., Sector-10, Shantinagar, Mira Road
(East), Dist. - Thane, Pin-401107., holding
jointly the Flat No.A15-204 and 5 shares
(distinctive no.0056 to 0060) vide Share
Certificate No.12, in the building no.A15 of the
society, died on 13-03-2019 without making
any nomination for his 50% ownership of
the abovementioned flat and in the Shares as
well as capital property of the society.

The society hereby invites claims or
objection from the heir or heirs or other
claimant or claimants/objector or objectors to
the 50% transfer of the said shares and
interest of the deceased member in the
capital/property of the society within a period
of 15 days from the publication of this notice,
with copies of such documents and other
proofs in support of his/her/their claims/
objections for the said transfer of shares and
interest of the deceased member in the
capital/property of the society. If no claims/
objections are received within the period
prescribed above, the society shall be free to
deal with the said shares and interest of the
deceased member in the capital/property of
the society in such manner as is provided
under the bye-laws of the society. The
claims/objections, if any, received by the
society for transfer of the said shares and
interest of the deceased member in the
capital/property of the society shall be dealt
with in the manner provided under the bye-
laws of the society. A copy of the registered
bye-laws of the society is available for
inspection by the claimants/objectors, with the
Secretary of the Society between 8 pm to 9 pm
from the date of publication of the notice till the
date of expiry of this period.

For and on behalf of
The Matru Ashish Shantinagar CHS Ltd.,
Secretary

PUBLIC NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that 5
Shares bearing Distinctive Nos.
1061 to 1065 (both inclusive) vide
Certificate No. 143 dated 5th April
1993 fully paid shares of Rs 50/-
each, issued in the name of Mr.
Purusottamdas Jagdishprasad
by Raj Industrial Premises Co-
operative Society Ltd., having its
registered address at Military
Road, Marol, Andheri (East),
Mumbai - 400 059, in respect of
Unit no. C-25 on second floor
admeasuring about 1140 sq Feet,
are lost / misplaced & not
traceable. Mr. Purusottamdas
Jagdishprasad has applied for
issue of duplicate share certificate
in respect of the same.

Anyone having any objection of
any nature, whatsoever for
issuance of Duplicate Share
Certificate in the name of the above
mentioned person, by the said
society, are hereby required to
make the same known in writing to
the undersigned within 15 days
from the date of publication of this
notice, otherwise such claims, if
any shall be deemed to have been
waived and the society will issue
the Duplicate Share Certificate in
the name herein above mentioned.

Place: Mumbai
Date: 05/08/2019
For Raj Industrial Complex
Premises Co-op. Soc. Ltd.
sd/-
Hon. Secretary

स्वर्णसरिता जेम्स लिमिटेड

सीआयएन: एल३६९११एमएच१९२पीएलसी०६८२८३
नोंदणीकृत कार्यालय: खोली क्र.५-१०, ६वा मजला, दर्यामंदिर, १२५/१२७, मुंबई-४००००३.
दूर.क्र.: (०२२)-४३५९००००, फॅक्स: (०२२)-४३५९००१०
वेबसाईट: www.swarnsarita.com, ई-मेल: info@swarnsarita.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७ सहविता नियम ३३/
नियम २९ नुसार ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीचे एकेम्व व एक्त्रित अलेखापरिशिष्ट
वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपत्रावर घेणे याकरिता मुंबई येथे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात बुधवार,
दि. १४ ऑगस्ट, २०१९ रोजी दु. १.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.
पुढील तपशिल कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

मंडळाच्या आदेशान्वये
स्वर्णसरिता जेम्स लिमिटेडकरिता
महेंद्र एम. चोरडीया
व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन क्र.:००१७५६८६

एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ओनिडा हाऊस, जी-१, एमआयडीसी, महाकाली केवळ रोड,
अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. दूर.:०२२-६६९७५७७७ / फॅक्स:०२२-२८२०००२
सीआयएन क्र.:एल३२३००एमएच१९८पीएलसी०२३६३७

वेबसाईट: www.onida.com ई-मेल: investors@onida.com

अडतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व रिमोट ई-वोटिंगची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, एमआयआरसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (कंपनी) ची ३८वी वार्षिक
सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि.२८ ऑगस्ट, २०१९ रोजी दु.३.०० वा. हॉल ऑफ कल्चर, नेहरू सेंटर,
डॉ.अनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८ या ठिकाणी एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विचारविमर्श
करण्याकरिता होणार आहे.

एजीएम घेण्याची सूचना, २०१८-१९ वर्षाकरिता वार्षिक अहवाल आणि एजीएम करिता उपस्थिती पावती
कंपनीच्या नोंदणीकृत भागधारकांना/लाभार्थी मालकांना १९ जुलै, २०१९ रोजी अर्थात ज्या भागधारक/लाभार्थी
मालकांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार किंवा मेलिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व कंपनीचे
हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांच्याकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने आणि अन्य इतर सर्व भागधारक/
लाभार्थी मालकांना विहित पद्धतीने ०३ ऑगस्ट, २०१९ रोजी पाठविण्यात आले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अंश) डिस्कलोजर रिग्युलेशन २०१५ च्या नियम ४२ (सेबी
(एलओडीआर) रेग्युलेशन, २०१५) आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ व कंपनी (व्यवस्थापन व
प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम १० नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या ३८व्या
एजीएमनिमित्त शुक्रवार, दि.२३ ऑगस्ट, २०१९ ते बुधवार, दि.२८ ऑगस्ट, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत
कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.



गारनेट इंटरनॅशनल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ९०१, रहेजा चेंबरस, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२९.
CIN:L74101MH1995PLC093448, दूर.:१९१-२२-२२८२०७१४